



27th November, 2020

National Stock Exchange of India Limited
BSE Limited

Scrip Code –

National Stock Exchange of India Limited: SIEMENS EQ
BSE Limited: 500550

Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam,

We refer to our letter dated 25th November, 2020 informing about the Company's Audited Financial Results (standalone and consolidated), for the year ended 30th September, 2020.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in Business Standard (in English) and Navshakti (in Marathi) on 27th November, 2020.

Kindly take the same on record.

Yours faithfully,
For **Siemens Limited**

Ketan Thaker
Company Secretary

Encl: as above

Siemens Limited
Management: Sunil Mathur
CIN: L28920MH1957PLC010839

Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Tel.: +91 (22) 62517000
Dr. Annie Besant Road, Worli, Website: www.siemens.co.in
Mumbai – 400030 E-mail- Corporate-
India Secretariat.in@siemens.com

Registered Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400030. Telephone +91 22 62517000. Fax +91 22 24362403.
Sales Offices: Ahmedabad, Bengaluru, Bhopal, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Coimbatore, Gurgaon, Hyderabad, Jaipur, Jamshedpur, Kharghar, Kolkata, Lucknow, Kochi, Mumbai, Nagpur, Navi Mumbai, New Delhi, Puducherry, Pune, Vadodara, Visakhapatnam.

ACTION FINANCIAL SERVICES INDIA LIMITED	
46/47, Rajgir Chambers, 6 th Floor, 12/14 Shahid Bhagat Singh Road, Opp. Old Custom House, Fort, Mumbai-400 001	
VENTURA SECURITIES LIMITED	
8 th Floor, B Wing, I Think Techno Campus, Pokhran Road, Eastern Express Highway, Thane (West) 400067	
NOTICE FOR TRANSFER OF DEPOSITORY BUSINESS	
This is to inform to all our demat account holders that we M/s. Action Financial Services India Limited (hereinafter called Transferor Participant) having SEBI registration No IN-DP-497-2020 and NSDL DP ID IN300271, have decided to transfer the depository business to M/s Ventura Securities Limited (hereinafter called Transferee Participant) having SEBI Registration No IN-DP-NSDL-2572006 & NSDL DP ID IN 303116. Accordingly demat account holders of Transferor Participant shall have the right to elect in writing any one of the following and the same needs to be elected on or before 27 th December 2020.	
It is hereby informed that the demat account holders of Transferor Participant shall have the right to elect in writing either (i) to continue as the client of the Transferee Participant on the existing terms and conditions with us or (ii) to terminate the existing arrangement with Transferor Participant and to provide the details of the new Participant selected by them along with the application for closing the account for shifting all the securities held through Transferor Participant. Failure to issue such written election within the prescribed period as mentioned above shall be deemed an election by you to continue as the client of the Transferee Participant.	
Further, after the transfer of depository business to the Transferee Participant, we M/s. Action Financial Services (India) Limited will initiate the process of closing our depository operations as a Depository Participant (DP) of National Securities Depository Limited (NSDL) IN300271 with effect from 26 th December 2020 (date of Closing of Operations).	
The Transferee Participant relationship with demat account holders shall be bound by the existing agreement and no fresh / additional documents will be required.	
Dated : 27 th November 2020	
Action Financial Services India Limited sd/- Authorised Signatory	Ventura Securities Limited sd/- Authorised Signatory

SIEMENS

Extract of Consolidated audited financial results for the quarter and year ended 30 September 2020

No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30 September	30 September	30 September	30 September
		2020 (Audited) (Refer note 10)	2019 (Audited) (Refer note 10)	2020 (Audited)	2019 (Audited)
1	Total income from operations	35,468	38,944	99,465	130,839
2	Net Profit for the period before tax from continuing operations	4,491	5,152	10,369	17,141
3	Net Profit for the period after tax from continuing operations	3,357	3,529	7,695	11,356
4	Net Loss for the period before tax from discontinued operations	(75)	(278)	(13)	(547)
5	Net Loss for the period after tax from discontinued operations	(55)	(190)	(9)	(362)
6	Net Profit for the Period	3,302	3,339	7,686	10,994
7	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit for the period and Other comprehensive income (after tax)]	3,567	3,037	7,520	10,510
8	Equity Share Capital	712	712	712	712
9	Reserves (excluding Revaluation Reserves)	NA	NA	94,208	89,782
10	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (in Rupees)*				
	- Basic and diluted EPS for continuing operations	9.43	9.91	21.62	31.90
	- Basic and diluted EPS from discontinued operations	(0.15)	(0.53)	(0.03)	(1.02)
	- Basic and diluted EPS from Total operations	9.28	9.38	21.59	30.88
	* not annualised except year end EPS				

Notes:

- The Group has adopted Ind AS 116 'Leases' (Ind AS 116) as at 1 October 2019, using modified retrospective approach. The above approach has resulted in a recognition of Lease liability of ₹ 2,065 million and Right-of-Use asset amounting to ₹ 2,011 million on the date of initial application. Right-of-Use assets includes:
 - Reclassification of finance lease assets under erstwhile lease standard, amounting to ₹ 167 million earlier reported under property, plant and equipment,
 - Reduction relating to accrued lease payments amounting to ₹ 124 million,
 - Reduction in respect of certain Right-of-Use assets where IND AS 116 has been applied since the lease commencement date and the difference between Right-of-Use assets and Lease liability amounting to ₹ 72 million (net of deferred tax asset ₹ 24 million) has been reduced from retained earnings.
- The Group's operations and financial results have been adversely impacted by the lockdown imposed to contain the spread of Coronavirus (COVID-19) since last week of March 2020. The operations gradually resumed with requisite precautions during the quarter ended 30 June 2020 with limited availability of workforce and disrupted supply chain. Consequently, the results for the year were affected. The expenses incurred during shutdown and partial shutdown in respect of factories and project sites for continuing and discontinued operations for year ended 30 September 2020 were ₹ 2,847 million and ₹ 335 million, respectively.
- The Board of Directors of the Holding Company at its meeting held on 26 August 2020, approved the sale and transfer of the Group's Mechanical Drives (MD) business (included in Portfolio Companies Segment of the Group) to Flender Drives Private Limited, a subsidiary of Flender GmbH, which in turn is a subsidiary of Siemens AG, Germany as a going concern on a slump sale basis, with effect from 1 January 2021, for a consideration of ₹ 4,400 million, subject to adjustment for the change in net current assets and capital expenditure, subsequent to 30 June 2020 upto the date of actual transfer of the MD business. This is subject to receipt of requisite statutory and regulatory approvals, as applicable and fulfilment of conditions precedent as agreed between the parties. The results for the same has been disclosed as discontinued operations.
- Siemens Limited ("The Holding Company") has entered into definitive agreements for the acquisition of 99.22% (approximately) of the paid-up equity share capital of C&S Electric Limited from its promoters for an estimated value of ₹ 21,200 million subject to adjustments and receipt of requisite regulatory approvals and fulfilment of conditions precedent as agreed between the parties.
- Pursuant to rationalisation of operations in Digital Industries and Portfolio Companies segments of the Group, Employee benefits expense for year ended 30 September 2019 include a charge of ₹ 753 million.
- During the year ended 30 September 2019, the Holding Company had transferred and assigned its leasehold interest in the property located at Halol Industrial Area, Phase III (Plot I-B and Plot I-C), Gujarat for a consideration of ₹ 1,935 million to LM Wind Power Blades (India) Private Limited. Accordingly, profit on the transaction amounting to ₹ 473 million is included under "Other income" for the year ended 30 September 2019.
- The Group had opted for lower corporate tax rate available under section 115BAA of the Income-tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Group had re-measured its deferred tax assets and a charge of ₹ 741 million had been provided during the quarter and year ended 30 September 2019.
- The specified items of the standalone financial results of the Holding Company for the quarter and year ended 30 September 2019 are given below:

Particulars	Quarter ended		Year ended	
	30 September	30 September	30 September	30 September
	2020 (Audited) (Refer note 10)	2019 (Audited) (Refer note 10)	2020 (Audited)	2019 (Audited)
Total income from operations	35,190	38,758	98,694	130,005
Net Profit for the period before tax from continuing operations	4,455	5,104	10,206	16,963
Net Profit for the period after tax from continuing operations	3,331	3,496	7,574	11,231
Net Loss for the period before tax from discontinued operations	(75)	(278)	(13)	(547)
Net Loss for the period after tax from discontinued operations	(55)	(190)	(9)	(362)
Total Comprehensive Income for the period	3,539	3,007	7,398	10,387

- The Board of Directors of the Holding Company have recommended a dividend of ₹ 7 per share for the year ended 30 September 2020 amounting to ₹ 2,493 million.

- The figures for the quarter ended 30 September 2020 and 30 September 2019 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited nine months figures as reported by the Group.

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Standalone and Consolidated financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Holding Company's website (www.siemens.co.in).

Place : Mumbai
Date : 25 November 2020

Siemens Limited
Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030
Corporate Identity Number: L28920MH1957PLC010839
Tel.: +91 22 6251 7000; Fax: +91 22 2436 2403
Email / Contact: Corporate-Secretariat@siemens.com / www.siemens.co.in/contact
Website: www.siemens.co.in

For Siemens Limited

Sunil Mathur
Managing Director and
Chief Executive Officer

Godrej		Godrej Consumer Products Limited		
Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079.				
Tel: 25188010/20/30, Fax: 25188044				
E-mail: investor.relations@godrejcp.com , Website: www.godrejcp.com				
CIN: L24246MH2000PLC129806				
NOTICE is hereby given that the following share certificate(s) is/are stated to be lost / misplaced / stolen and the registered holder(s) thereof / claimant(s) thereto has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s):				
Folio Number	Name of the Shareholder	No. of Shares of Face Value ₹/-	Distinctive Nos.	Old Cert No.
0003779	JASWANT KAUR	176	0060374397 0738160842	0060374484 0573993
0061815	MALI JAISING PAHLAJ JAISING	80	0063223513	0063223592 0517301
0049433	BHARAT BHUSHAN SINGLA	120	0062939901	0062940020 0514800
A013362	AJIT K SANKLECHA	80	0067719405	0067719484 0534621
D110802	DEENA C GAJJAR	180	0064239917	0064240096 0526411
D119971	BAKULABEN J SHAH	240	0064407665	0064407904 0527906
0317506	VINOD KUMAR MEHTA	1800	0065708065 0740302925 1081343717	0065708664 0585558 0680910
S016038	SARDE SUDHIR GANESH BARDE BEETA SUDHIR	88	0070587701	0070587788 0565996
Y000273	YATIN R PATEL NAYAN R PATEL	100	0071270873	0071270972 0561332
0025174	RAOJIBHAI TRIKAMBHAI PATEL	360	0061958985	0061959344 0509233
R013793	RAJESH BHANDARI	160	0070223665	0070223824 0553360
M063888	MEENA BHANDARI	180	0069199581	0069199760 0545439
V003849	V ARUNA BHANDARI	240	0071142117 0742247929	0071142236 0560562 0598128
0056186	YASHODHARA MADHAV KAMAT MADHAV GANAPAT KAMAT	360	0063089689 0739260163	0063089688 0739260342 0579944
0019614	HEMANTH KUMAR NANDIGAMA	120	61539889 738658048	61539948 738657989 0576414
0093275	R L PUNJABI S R PUNJABI	120	0063860761	0063860880 0522996
0093274	S R PUNJABI RL PUNJABI	120	0063860641	0063860760 0522995
0049428	SANDHYA BAJAJ	120	1080447835	1080447954 0604131
S028300	SANDHYA BAJAJ AKSHAY BAJAJ	120	1082857948	1082858067 0618536
N008026	NITIN GUPTA	600	0070287717 0741663132	0070288016 0741663431 0593008
In case any person has any claims in respect of the said shares/any objection(s) for the issuance/release of duplicate certificate(s) in favor of the above stated applicant(s) he/she/they should lodge each claim or objection within 5 days of the date of publication of this notice. If within 5 days from the date hereof no claim is received by the company in respect of the said certificate, duplicate certificates will be issued/released. The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned certificates.				
Place: Mumbai		For Godrej Consumer Products Limited, V Srinivasan Chief Financial Officer & Company Secretary		
Date: 27/11/2020				

NSE		
National Stock Exchange of India Ltd.		
'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051		
PUBLIC NOTICE		
Notice is hereby given that the under-mentioned 19 entities/ persons have obtained registration as a Stock Broker but have not enabled themselves till date. Notices issued to these entities have remained un-responded. These Stock-Brokers are hereby required to either complete the enablement procedures or make an application for surrender of membership within 21 days from the date of public notice.		
S. No.	MEMBER NAME	SEBI REGN. No.
1.	BANYAN TREE FINANCIAL SOLUTIONS P LTD	INB231498131/ INF231498131/ INE231498131
2.	TWENTY-FOUR CARAT STOCK & SHARE BROKERS LTD	INB231296832/ INF231296832/ INE231296832
3.	BULLMART SECURITIES PRIVATE LIMITED	INB231366437/ INF231366437/ INE231366437
4.	RADHARAMANA HOLDING PRIVATE LIMITED	INB231304131/ INF231304131/ INE231304131
5.	SATYA FINVEST CO	INB231309429/ INF231309429/ INE231309429
6.	PINAK SECURITIES LIMITED	INB231379430/ INF231379430/ INE231379430
7.	SARA CAPITAL LIMITED	INB231294431/ INF231294431
8.	JASH SECURITIES PRIVATE LIMITED	IN2000270134
9.	KARMA STOCK TRADE LIMITED	INB231382939/ INF231382939/ INE231382939
10.	C K INVESTMENT CONSULTANT PRIVATE LIMITED	INB231324466/ INF231324466
11.	HERITAGE SECURITIES PRIVATE LIMITED	INB231340432/ INF231340432/ INE231340432
12.	ATUL MONEY	INB231376725/ INF231376725
13.	IIT CORPORATE SERVICES LTD.	INF231133135
14.	PROCON CAPITAL	INB231481418/ INF231481418/ INE231481418
15.	NELLIYAN STOCKS	IN2230004517
16.	ANIL AGARWAL	IN2000008417
17.	SRP TRADE AND EQUITY PRIVATE LIMITED	INB231350233/ INF231350233
18.	MAP FOREX PRIVATE LIMITED	INB231454936/ INF231454936/ INE231454936
19.	SEQLAR SECURITIES	INB231480618/ INF231480618
Further, the aforementioned Stock Brokers are also required to clear all their dues with SEBI/NSE including the annual SEBI clearing fees as required under Schedule V of SEBI (Stock Broker Regulation), 1992.		
In case of no response within 21 days, appropriate legal action, as may be required, including termination of registration shall be initiated.		
Any queries can be addressed to National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, C -1, Block - G, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051. Tel: +91 22 - 26598100 / 23422, 23395, e-mail: compliance_mem@nse.co.in .		
Place: Mumbai	Date: November 27, 2020	

जाहीर सूचना
सूचना घ्यावी की, मी वकील अर्चना गवळी रमेश मंदिर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, धारक नं. क्र. बीओएम/एचएसजी/४९२५ सन १९७६ जे याखालील लिखित परिशिष्टामधील अधिक स्वरूपात वर्णन केलेली त्यांची मिळकत पुनर्विक्रय करणारा इच्छुक आहे.

जाहीर सूचना
तमाग जनतेला यादारे सूचना देण्यात येते की, माझे अशिल प्लॅट क्र.जे-१६/२, मो.४.०० चौ.फू. (चटई), तळमजला, जल मंदिर सीएचएल लि., बंगुर नगर, गोरगाव(प), मुंबई-४०० १०४ (‘‘मंदर प्लॅट’’) खरेदी करणयाकांता सौ. लक्ष्मी मणीवनर यांच्यासह वाटाघाटी करत आहे.

HDFC BANK
कऱ्ज्या सूचना
(नियम ८ (१) कलमा अन्वये - स्थाय मिळकतीकरिता)
निम्नव्याखरीकारा हे एचडीएफसी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्स्युरिटीयेशन अँड रिस्कमॅनेज्मेंट ऑफ सिक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ च्या तरतुदी अंतर्गत आणि कलम १३ (१२) सिक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट (एफोसिमेंट) रूल्स, २००२ सहायता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमुद संबंधित कर्जदारा यांचे सदर अॅक्टच्या कलम १३(१) अंतर्गत संबंधित मुक्तेलाल नमुद रकमेची परतफेड ६० दिवसांत करणयास सांगितले होते.

प्रत्यक्ष कऱ्ज्या सूचना
शाला कायदाय: आयसाआयसाआय बँक लि., कायलप क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॅट क्र.- बी३, वायकाय आयटी पार्क, वागळे इन्स्ट्रुमेंट इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.
ICICI Bank
ज्याअर्थी, निम्नव्याखरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्स्युरिटीयेशन अँड रिस्कमॅनेज्मेंट ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोसिमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ अन्वये आणि कलम १३ (१२) सहायता सिक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट (एफोसिमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करणयासाठी खालील नमुद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहेत.

वारील उल्लेखित परिशिष्ट:
नर्सिंग लेन, एस्.व्ही. रोड लगन, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ येथे स्थित गाव मालाड नर्थ, तालुका बोरिवली, एमएसडी च्या सीटीएस क्र. ५३३, ५३३/१, ५३३/२ धारक जमिन मोजमापित अभिहस्तार विलेखप्रमाणे ३१६९ चौ. मीटर्स आणि मिळकत कार्ड प्रमाणे २३६६.९० चौ. मीटर्स आणि प्रत्यक्ष सर्व्हे प्रमाणे २३७९ चौ. मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग आणि त्यावर उभी रमेश मंदिर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. बिल्डिंग आणि खालीलप्रमाणे सिमाबद्ध:

अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ
विधी विभाग
जा. क्र. अनप/विधी/२०२०-२१/१५४ दिनांक: ०३/११/२०२०
अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ
जाहिरात
अंबरनाथ नगरपरिषदेक दिवाणी फौजदारी कामगारविषयक तसेच इतर न्यायालयीन कामकाज चालविण्यासाठी वकिलांचे निवन पॅनल बनविण्यासाठी इच्छुक वकिलांकडून खालील अटी व शर्ती अधीन राहून दिनांक १४/१२/२०२० सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

SIEMENS
३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी
एकत्रित लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षामधील उतारा
(₹ दशलक्षांमध्ये)
संपलेली तिमाही
३० सप्टेंबर २०२० (लेखापरीक्षित)
३० सप्टेंबर २०१९ (लेखापरीक्षित)
संपलेले वर्ष
३० सप्टेंबर २०२० (लेखापरीक्षित)
३० सप्टेंबर २०१९ (लेखापरीक्षित)
क्र. तपशील
१ प्रचालनापासून एकूण उत्पन्न
३५,४६८ ३८,९४४ ९९,४६५ ९३०,८३९
२ चालू असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी कर्तव्य निव्वळ नफा
४,४९१ ५,१५२ १०,३६९ १७,१४१
३ चालू असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा
३,३१७ ३,५२९ ७,६९५ ११,३५६
४ खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी कर्तव्य निव्वळ तोटा
(७५) (२७८) (१३) (५४७)
५ खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ तोटा
(५५) (११०) (९) (३६२)
६ या कालावधीसाठी निव्वळ नफा
३,३०२ ३,३३९ ७,६८६ १०,९९४
७ या कालावधीसाठी एकूण समग्र उत्पन्न [या कालावधीसाठी नफा आणि इतर समग्र उत्पन्न (करानंतर)]
३,५६७ ३,०३७ ७,५२० १०,५९०
८ समग्र भांडवल
७१२ ७१२ ७१२ ७१२
९ राखीव निधी (पुनर्न्यायनासाठीचा राखीव निधी वगळून)
उपलब्ध नाही उपलब्ध नाही ९४,२०८ ८९,७८२
१० प्रत्येकी २ रुपये किमतीच्या प्रत्येक समभागावरील प्राप्ती (इंपीएस) (रुपयांमध्ये)*
उपलब्ध नाही उपलब्ध नाही २१,६२ ३१,९०
- चालू असलेल्या प्रचालनासाठी आधारभूत आणि सौम्यीकृत इंपीएस (०.९५) (०.५३) (०.०३) (१.०२)
- खंडित केलेल्या प्रचालनासाठी आधारभूत आणि सौम्यीकृत इंपीएस (१.२८) (१.३८) २१.५९ ३०.८८
* वर्षाच्या शेवटच्या इंपीएसव्यतिरिक्त वार्षिकीकृत केलेले नाही

The spirit of Mumbai is now 92 years old!
FREE PRESS
The Family Newspaper
www.freepressjournal.in

NOTICE
TATA STEEL LIMITED
" BOMBAY HOUSE", 24 HOMI MODI STREET, FORT, MUMBAI - 400001
Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities have been lost / mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the company to issue duplicate certificate[s].

ICICI Prudential Asset Management Company Limited
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135
Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063.
Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund, ICICI Prudential Balanced Advantage Fund, ICICI Prudential Equity & Debt Fund and ICICI Prudential Long Term Equity Fund (Tax Saving) (the Schemes)
Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on December 2, 2020*:

टिपा:
१ समूहाने दिनांक १ ऑक्टोबर २०१९ पासून, सुधारित पूर्वलक्षी दृष्टिकोन स्वीकारून आयएनडी एस १९६ 'लीजेस' (आयएनडी एस १९६) चा अंगीकार केलेला आहे.
वरील दृष्टिकोनाच्या परिणामस्वरूपी, सुरुवातीला अर्ज केलेल्या दिवशी र.२,०६५ दशलक्ष एवढे भाडेपट्टा दायित्व आणि र.२,०११ दशलक्ष एवढ्या वापरण्याचा हक्क असलेल्या मालमता यांना मान्यता देण्यात आलेली आहे.
वापरण्याचा हक्क असलेल्या मालमतामध्ये (चईट-टू-यूज असेट्स) यांचा समावेश होतो:
अ) पूर्वी मालमता, प्लँट आणि इन्फ्रामेंट यांसाठी र.१६७ दशलक्ष एवढ्या रकमेसाठी पूर्वीच्या मानकांतर्गत आर्थिक भाडेपट्टा मालमतांचे पुनर्बीकरण,
ब) र.१२४ दशलक्ष रकमेच्या उपाजित भाडेपट्टा प्रदानांशी संबंधित घट,
क) वापरण्याचा हक्क असलेल्या विशिष्ट मालमतांच्या बाबतीत, जेथे आयएनडी एस १९६ लागू केलेले आहे, त्यांच्या बाबतीत, भाडेपट्टा सुरु झाल्याच्या तारखेपासून घट करण्यात आलेली आहे आणि वापरण्याचा हक्क असलेल्या मालमता आणि भाडेपट्टा दायित्व यांच्यातील फरक यांमध्ये र.७२ दशलक्ष एवढी घट (र.२४ दशलक्ष एवढ्या निव्वळ स्थगित कर मालमता वजा जाता) ठेवून घेतलेल्या निव्वळमतीकून कमी केलेली आहे.
२ कोरोना व्हायरस (कोविड-१९) च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मार्च २०२०च्या शेवटच्या आठवड्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समूहाच्या प्रचालनावर आणि आर्थिक निष्कर्षावर विपरीत परिणाम झालेला आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊन ३० जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये, कामगार संख्येची मर्यादित उपलब्धता आणि पुर्ववतासाखळीतील अडथळ्यांसह प्रचालन हळूहळू सुरु झाले. परिणामस्वरूपी, यावर्षासाठीच्या निष्कर्षावर परिणाम झाला आहे.
३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी शटडाऊनमध्ये आणि काही अंशी असलेल्या शटडाऊनमध्ये चालू असलेल्या आणि खंडित केलेल्या प्रचालनासाठी, कारखाने आणि प्रोजेक्ट साईट्सच्या संभंधात केलेले खर्च अनुक्रमे र.२,८४७ दशलक्ष आणि र.३३५ दशलक्ष एवढे होते.
३ होलिंग कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित जेएम्सीच्या सभेत, समूहाच्या मेकॅनिकल ड्राईव्हन् (एमडी) व्यवसायाची विक्री (समूहाच्या पोर्टफोलिओ कंपनीच्या समेतिमध्ये समाविष्ट केलेल्या) फ्लॅडर ड्राईव्हन् प्रायव्हेट लिमिटेड ह्या फ्लॅडर जीएमबीएच्या दुय्यम अंशभूत कंपनीस, जी पर्यायाने सीमेन्स एजी, जर्मनीची दुय्यम अंशभूत कंपनी आहे, तिला गोईया कन्सर्न म्हणून र्लॉप सेल बेसिसवर १ जानेवारी २०२१ पासून, र.४,४०० दशलक्ष एवढ्या मोबदल्यात करण्यास मान्यता दिली, जी ३० जून २०२० नंतर एमडी व्यवसाय वास्तविक हस्तांतरित होण्याच्या तारखेपर्यंत, निव्वळ मालमता आणि भांडवली खर्च यांमधील बदलाच्या समाजोजनाच्या अधीन आहे. हे, लागू असलेल्या उभय पक्षांसाठी मान्य केलेल्या पूर्वअटीच्या पूर्ततेनंतर आवश्यक त्या वैधानिक आणि नियामक परवानगा प्राप्त होण्याच्या अधीन आहे. यासाठीचे निष्कर्ष हे खंडित प्रचालन म्हणून उघड केलेले आहेत.
४ सीमेन्स लिमिटेड ("होलिंग कंपनी") ने सी अँड ए इलेक्ट्रिक लिमिटेडच्या प्रवर्तकाकडून पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ९९.२२% (अंदाजे) प्राप्त करण्यासाठी अंदाजे २१,२०० दशलक्ष रुपयांचे निश्चित करार केलेले आहेत, जे समाजोजनाच्या आणि नियामक परवानग्यांच्या व दोन्ही पक्षांमध्ये मान्य केलेल्या अटी पूर्ण करण्यावर अवलंबून आहेत.
५ समूहाच्या डिजिटल इंडस्ट्रीज आणि पोर्टफोलिओ सेमेंट्समध्ये केलेल्या प्रचालनांच्या वाजवीकरणच्या अनुषंगाने, ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या कर्मचारी लाभ खर्चांमध्ये, र.७५३ दशलक्ष एवढ्या आकराचा समावेश आहे.
६ ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या वर्षाच्या दरम्यान होलिंग कंपनीने हलोल इंडस्ट्रिअल एरिया, फेज ३ (प्लॉट १-बी आणि प्लॉट १-सी), गुजरात येथे असलेल्या मालमतेचे भाडेपट्ट्याचे हक्क १,९३५ दशलक्ष रुपयांच्या मोबदल्यात एल्एम व्हिड पॉवर ब्लेड्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरण करून दिलेले आहेत. त्यानुसार, या व्यवहारात झालेला ४७३ दशलक्ष रुपयांचा नफा हा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या वर्षासाठी "इतर उत्पन्न" या शीर्षकांतर्गत दाखवण्यात आलेला आहे.
७ समूहाने, आयरकॉ कायदा, १९६१च्या कलम ११५बीए अंतर्गत उपलब्ध असलेल्या व टॅक्सेशन लॉ (अमेंडमेंट) ऑर्डिनन्स, २०१९ मध्ये सुरु करण्यात आलेल्या कमी कॉर्पोरेट कराच्या दराचा पर्याय निवडलेला आहे. त्यानुसार, समूहाने त्याच्या स्थगित कराचे पुनर्मापन केलेले आहे आणि र.७४१ दशलक्ष एवढ्या रकमेच्या आकाराची तरतूद ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या वर्षादरम्यान करण्यात आलेली आहे.
८ ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि वर्षासाठीच्या होलिंग कंपनीच्या स्वतंत्र आर्थिक निष्कर्षामधील विशिष्ट बाबी खालील दिलेल्या आहेत:

Table with columns: तपशील, संपलेली तिमाही (३० सप्टेंबर २०२०, २०१९), संपलेले वर्ष (३० सप्टेंबर २०२०, २०१९). Rows include: प्रचालनापासून एकूण उत्पन्न, चालू असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी कर्तव्य निव्वळ नफा, चालू असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा, खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी कर्तव्य निव्वळ तोटा, खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ तोटा, या कालावधीसाठी एकूण समग्र उत्पन्न.

डिकाण: मुंबई
दिनांक: २५ नोव्हेंबर २०२०
सीमेन्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: बिला अरोरा, लेव्हल २१, फ्लूड क्र. १०८०, डॉ. अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३०
कॉर्पोरेट ओळख क्रमांक: L28920MH1957PLC010839
दुरध्वनी: +९१ २२ ६२५१ ७०००; फॅक्स: +९१ २२ २४३६ २४०३
ईमेल: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact
संकेतस्थळ: www.siemens.co.in
सीमेन्स लिमिटेड वरिटा
सुनिल माथुर
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी